

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१४-२०१५ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय आश्रमशाळा बांधकामासाठी (केंद्र पुरस्कृत योजना) अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१४/प्र.क्र.८/कार्यासन.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: ०३ सप्टेंबर, २०१४

**वाचा -**

- १) शासन परिपत्रक क्र.वित्त विभाग क्र.अर्थसं- २०.१४/प्र.क्र.६६/अर्थ-३, दि.२९.३.२०१४.
- २) शासन परिपत्रक क्र.वित्त विभाग क्र.अंदाज- २०.१४/प्र.क्र.११०/अर्थ-३, दि.०१.०७.२०१४
- ३) आ.वि.वि, शासन निर्णय क्र.शाआशा २०१३/प्र.क्र.६१७/का.१३, दि.२५.८.२०१४.

**शासन निर्णय -**

आदिवासी उपयोजनांतर्गत "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखाली सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षातील मुख्य लेखाशिर्ष ४२२५, अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-(लेखाशिर्ष ४२२५ ०२८३) ५३, मोठी बांधकामे केंद्र पुरस्कृत योजना याखाली केलेल्या रु.१२८११.३७ लक्ष तरतूदीपैकी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेली रु.७८४.४८ लक्ष तरतूद तसेच -(लेखाशिर्ष ४२२५ ०२९२) ५३, मोठी बांधकामे केंद्र पुरस्कृत योजना याखाली केलेल्या रु.१८४३.७० लक्ष तरतूदीपैकी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेली रु.३०.०० लक्ष तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना उपलब्ध करून देण्यात येत असून खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सन २०१४-२०१५ करिताच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी एप्रिल ते नोव्हेंबर, २०१४ या आठ महिन्यांचा खर्च भागविण्यासाठी विधान मंडळाने "महाराष्ट्र विनियोजन विधेयक २०१४" (महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २०१४ यांच्या अनुसूचिच्या स्तंभ ४ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या रकमांसह ) मंजूर केले आहे. सदर विधेयकाचे आता अधिनियमात रुपांतर झाले असून ते महाराष्ट्र अधिनियम क्रं. १२ म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-८ दिनांक १८ जून, २०१४ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्रमांक २ मध्ये "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपशिर्षाखाली २०१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या बांधकामासाठीच्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेली तरतूद दर्शविण्यात आली आहे. सदर तरतूद सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्याकरिता खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे. यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद एप्रिल, २०१४ ते नोव्हेंबर, २०१४ या आठ महिन्यांसाठी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. तसेच सदर खर्च मासिक निधी

विवरणपत्रानुसार खर्च करावा. मासिक विवरणपत्रानुसारचा निधी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये पुढे-मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पिय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व नियंत्रक अधिकारी / अंमलबजावणी अधिकारी यांनी सदर तरतूदी खर्च करतांना वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अंदाज २०१४/प्र.क्र.११०/अर्थसंकल्प-३, दि.०१.०७.२०१४ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष्य ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

४. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

५. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०९०३१५२६१९४२२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु. द. नाईक )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

२. विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक / अमरावती/ पुणे.

३. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ ठाणे/ अमरावती.
४. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)
५. वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
६. कार्यासन अधिकारी, ( कार्यासन क्र. २, व १३ ) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. महालेखापाल (लेखापरिक्षा)/ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
८. निवड नस्ती (का-६) आदिवासी विकास विभाग

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१४-२०१५ चे अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप (टिएसपी)**

<b>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण</b> <b>योजनेचे नांव : आश्रमशाळा समूहासाठी</b> <b>इमारती बांधणे</b>  (केंद्र पुरस्कृत योजना)  (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक : टी - ६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर</b> मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण- ७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०८) आश्रमशाळा समूहासाठी इमारती बांधणे (केंद्र पुरस्कृत योजना) (४२२५ ०२८३) ५३, मोठी बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१४-२०१५ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२०१४-२०१५ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण	७८४४८	आयुक्त आदिवासी विकास नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप-** बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखाली सन २०१४-२०१५ चे अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप(ओटिएसपी)**

<b>शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण</b> <b>योजनेचे नांव : आश्रमशाळा समूहासाठी</b> <b>इमारती बांधणे</b>  (केंद्र पुरस्कृत योजना)  (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक : टी - ६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर</b> मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२- अनुसूचित जमातीचे कल्याण- ७९६ -जनजाती क्षेत्र उपयोजना-(०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना- (०२) (०२) आश्रमशाळांच्या इमारती बांधणे (केंद्र पुरस्कृत योजना) (४२२५ ०२९२) ५३, मोठी बांधकामे		
जिल्हयाचे नांव	२०१४-२०१५ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२०१४-२०१५ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण	३०००	आयुक्त आदिवासी विकास नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	

**टिप-** बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.